

२. ग्रंथालय व्यवस्थापन (Library Management).

उद्देश :

१. ग्रंथालय व माहितीशास्त्राची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे.
२. ग्रंथालयांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे.
३. ग्रंथालय व्यवस्थापन व माहितीतंत्रज्ञानाचा परिचय.
४. शैक्षणिक, सार्वजनिक व विशेष ग्रंथालयांचे कामकाज व संबंधित घटक यांची माहिती देणे,
५. विद्यार्थ्यांच्या अंगी ग्रंथपाल म्हणून काम करण्याची क्षमता निर्माण करणे.
६. ग्रंथालय चळवळ, प्रसार व ग्रंथालयाचे बदलते स्वरूप याची विद्यार्थ्यांना माहिती देणे.

कालावधी – ३ महिने - एकुण तासिका ३०० आठवड्याला २४ तासिका दररोज ६० मिनिटांच्या ४ तासिका, शैक्षणिक सहल १ दिवस – विद्यापीठ ग्रंथालय/विशेष ग्रंथालय/ सार्वजनिक वाचनालय यांना भेटी

प्रवेश पात्रता – दहावी उत्तीर्ण अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता

प्रवेश संख्या – किमान २० व कमाल ६०

अभ्यासक्रम शुल्क

- १.प्रवेश शुल्क-रु. २५/-
- २.माजी विद्यार्थी संघटना शुल्क -रु. २५/-
- ३.शैक्षणिक शुल्क-रु. ७५०/-
- ४.परीक्षा शुल्क-रु. २००/-
- ५.साहित्य शुल्क-रु. १२५/-

विषयानुसार अभ्यासक्रम – भाग अ तात्त्विक

- १.ग्रंथालय व्यवस्थापन १०० गुण
- २.ग्रंथालय संघटन १०० गुण
- ३.माहिती सेवा व माहितीसाधने १०० गुण
- ४.ग्रंथालयीन वर्गीकरण तात्त्विक १०० गुण
- ५.ग्रंथालयीन तालिकीकरण तात्त्विक १०० गुण

भाग ब प्रात्यक्षिक

पेपर ६ : ग्रंथालयीन वर्गीकरण प्रात्यक्षिक ८० गुण

पेपर ७ : ग्रंथालयीन तालिकीकरण प्रात्यक्षिक ८० गुण

भाग क प्रात्यक्षिक

ग्रंथालयीन वर्गीकरण आणि ग्रंथालयीन तालिकीकरण दोन्ही विषयांचे जर्नल्स् प्रात्यक्षिक वहचा विद्यार्थ्यांकदून तयार करून घेणे, प्रत्येकी २० गुण राहतील.

पेपर नं. १ ग्रंथालय व्यवस्थापन

१.ग्रंथालय व्यवस्थापन – व्याख्या, स्वरूप, महत्व आणि व्याप्ती

२.ग्रंथालय व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्ये

३.ग्रंथालयातील विविध विभागांची माहिती

४.दाखल नोंद वही (Accession Register) आवश्यकता व महत्व

५.ग्रंथ निवड पद्धती व ग्रंथखरेदी पद्धतीची माहिती

६.ग्रंथालयात नियतकालिंकाचे महत्व, आवश्यकता आणि नोंद पद्धती

७.ग्रंथालयातील सेवक-पात्रता, प्रशिक्षण व कार्यभार

८.ग्रंथालय साहित्य – फर्निचर, इमारत इ.

९.ग्रंथ पडताळणी : पद्धती व ग्रंथ रद्दबातल, ग्रंथ बांधणी व ग्रंथ संवर्धन

१०.ग्रंथालयाचे नियम, ग्रंथालय समिती, ग्रंथालय पत्रव्यवहार, वार्षिक अहवाल इ.

११.ग्रंथालयीन कामकाजामध्ये संगणकाचा वापर

१२. रंगनाथन चरित्र व कार्य

तात्विक ८० गुण + २० गुण गृहपाठ एकूण गुण १००

संदर्भ ग्रंथ सूची –

१.कुलकर्णी व. वि. -ग्रंथालय शास्त्राची रूपरेषा

२.कुलकर्णी प. वि. -ग्रंथालय प्रशासन

३.लागू घ्यं. ह. -ग्रंथ निवड

४.सिन्हा जे. सी. -व्यवस्थापन व व्यवसायाची मूलतत्वे

५.भट श. गो. -प्रलेखन परिचय

६. जोशी वि. अ. - ग्रंथालय व्यवस्था

७. लिमये वि. - पुस्तक बांधणी

८. पारखी गंगाधर र. - ग्रंथालय शास्त्र परिचय

९. धडपळे मोहन - शालेय ग्रंथालय

पेपर नं. २ ग्रंथालय संघटन

१. ग्रंथालयाची व्याख्या, माहिती व बदलते स्वरूप

२. ग्रंथालयाचे प्रमुख प्रकार - शैक्षणिक, सार्वजनिक व विशेष ग्रंथालयांचा अभ्यास

३. डॉ. पद्मश्री सियाली रामामृत रंगनाथन यांच्या ग्रंथालयशास्त्रांच्या पाच सूत्रांचा तपशिलासह अभ्यास

४. ग्रंथालय एक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास केंद्र म्हणून महत्व व कार्य

५. ग्रंथालय विषयक झालेल्या इतर राज्यातील ग्रंथालय कायद्यांची तोंडओळख आणि महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम १९६७ ची ठळक वैशिष्ट्ये व तरतुदीचा अभ्यास

६. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ, ग्रंथालय संघ व त्याची कार्ये

७. ग्रंथालयातील सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन व विस्तार योजना इ.

८. ग्रंथ पुरस्कार देणाऱ्या साहित्य अकादमी व शासकीय पुरस्कारांची माहिती

९. राजाराममोहन राय प्रतिष्ठान व त्यांचे कार्य

१०. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय - महत्व आणि कार्य

तात्त्विक ८० गुण + २० गुण गृहपाठ एकुण गुण १००

संदर्भ ग्रंथ सूची -

१. भागवत व जोशी - सुबोधग्रंथालय संघटन

२. वाकनीस घ्यं. द. - ग्रंथालय संघटन

३. उजळंबकर कृ. यु. - ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे

४. माडीवाले द. बा. - मोहनचं स्टडी सर्कल

५. मराठे ना. - भारतीय ग्रंथालयाचा इतिहास

६. वीर डी. के. - ग्रंथालय संघटन

७. महाजन शा. ग. - ग्रंथालय संघटन

८. वीर / पवार - सार्वजनिक ग्रंथालय

पेपर नं. ३ संदर्भ सेवा/माहिती सेवा व साधने

अ) संदर्भ सेवा :

१. संदर्भ सेवा : व्याख्या, स्वरूप, महत्व व व्याप्ती
२. संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये व प्रकार
३. संदर्भ सेवेचे प्रकार : शीघ्र व विलंबित सेवा व बदलते स्वरूप
४. संदर्भ ग्रंथपालाची कर्तव्ये व अंगी असावे लागणारे गुण
५. मराठी व इंग्रजी भाषेतील विविध विषयावरील २५ संदर्भ ग्रंथांची ओळख व १५० संदर्भ

ब) माहिती सेवा :

१. माहिती सेवा : व्याख्या, स्वरूप व महत्व
२. माहिती सेवेचे प्रकार - १. प्रचलित जागरूकता सेवा
२. निवडक माहितीचे प्रसारण सेवा
३. ग्रंथेतर मुद्रित आणि अमुद्रित साहित्य प्रकारांची तोंड ओळख व बदलते स्वरूप
४. संगणकाची ओळख व संगणकाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ग्रंथालयसेवा, इंटरनेट, ई-मेल सेवा इ.
५. ग्रंथालयातील माहिती साठविण्याची अद्यावत साधने : सी.डी., डी.व्ही.डी., हार्डिंडिस्क इ. लेखी परीक्षा ८० गुण + २० गुण प्रात्यक्षिक वही एकुण गुण १००

संदर्भ ग्रंथ सूची -

१. जोशी अ. व. - ग्रंथालयीन संदर्भसेवा
२. कोलहटकर व. पु. - संदर्भ सहाय्य
३. लेले रा. के. - ग्रंथवर्णन आणि ग्रंथसूची
४. देशमुख पी. आर. - ग्रंथालय माहिती सेवा - संदर्भ सेवा मूलतत्वेक्त
५. पेठे म. म. - ग्रंथपालन परिभाषा शब्दसंग्रह
६. मराठे ना. - ग्रंथसूची शास्त्र
७. नरगुंदे रेवती - महितीशास्त्र व प्रलेखन
८. प्रमोद दामले - संगणक सर्वासाठी
९. मोहन सराफ - संगणकाची तोंडओळख
१०. विशाल ताम्हणकर - कॉम्प्युटरची ओळख

पेपर नं. ४ ग्रंथालयीन वर्गीकरण (तात्त्विक)

१. वर्गीकरण : व्याख्या, स्वरूप व महत्व, ग्रंथ वर्गीकरण पद्धतीचा इतिहास
२. ग्रंथालयीन वर्गीकरणाचे उद्देश, व्यापी, कार्य व आवश्यकता
३. ज्ञान वर्गीकरण व ग्रंथ वर्गीकरण : मूलभूत प्रक्रिया
४. चिन्हांकन : व्याख्या, प्रकार, महत्व व वैशिष्ट्ये
५. ग्रंथ वर्गीकरणाची वैशिष्ट्ये व त्याचे ग्रंथालयातील महत्व
६. दशांश वर्गीकरण पद्धतीचा अभ्यास
७. बोधांक : वर्गांक, ग्रंथांक व संग्रहांक
८. ग्रंथ वर्गीकरण : नियम व प्रक्रिया
९. वर्गीकरण व तालिकीकरण : परस्पर संबंध

तात्त्विक ८० गुण + २० गुण गृहपाठ एकुण गुण १००

संदर्भ ग्रंथ सूची -

१. हिंगवे कृ. श. - ग्रंथालय वर्गीकरण
२. सराफ रा. य. - सुलभ ग्रंथालय वर्गीकरण
३. महाजन शां. ग. - वर्गीकरण तात्त्विक
४. शेवडे द. श. - ग्रंथ वर्गीकरण तात्त्विक
५. सातारकर सु. प्र. - ग्रंथ वर्गीकरण तात्त्विक

पेपर नं. ५ ग्रंथालयीन तालिकीकरण तात्त्विक

१. ग्रंथालय तालिकीकीण : व्याख्या, स्वरूप, महत्व व कार्य
२. ग्रंथाचे तांत्रिकदृष्या वाचन व त्याचे तालिकीकरणातील महत्व
३. तालिकेचे बाह्य स्वरूप प्रकार :
४. ग्रंथरूप तालिका
 - अ) हस्तालिखीत वहीरूप
 - ब) टंकलिखित
 - क) मुद्रित

२.चिठ्ठीरूप तालिका

३.पत्ररूप तालिका

४.तालिकीकरणाची मार्गदर्शक तत्वे, तालिका व ग्रंथसूचि

५.तालिकांचे प्रकार : ग्रंथकारनाम तालिका, कोश तालिका, वर्गीकृत तालिका

६. नोंद म्हणजे काय ? नोंदीचे प्रकार : मुख्य नोंद, उलट संदर्भ नोंद /ओअेसीआर-२ नुसार मुख्य नोंदीचे विभाग व प्रत्येक विभागामध्ये द्यावयाची माहिती

७.अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स - ओअेसीआर-२ या पद्धतीचा अभ्यास

८.व्यक्ती व समष्टी ग्रंथकार, मालेतील ग्रंथ, टोपणनाव, खंडात्मक ग्रंथ व नियतकालिके यांचे तालिकीकरणाच्या दृष्टीने वर्णनात्मक विवेचन

९.तालिकीकरणातील वर्गीकरणाचे स्थान

१०.तालिकीकरणामध्ये संगणकाचा वापर, ओपैक (OPAC ऑनलाईन पब्लिक अॅक्सेस कॅटलॉग तात्विक ८० गुण + २० गुण गृहपाठ एकुण गुण १००

संदर्भ ग्रंथ सूची -

१.कुलकणी मोहन-तालिकीकरण तात्विक

२.महाजत शां. ग. -तालिकीकरण तात्विक

३.वाकनीस घ्यं. हे.. -तालिका दर्श

४.उजळंबकर कृ. मु. -ग्रंथालय सूचीशास्त्र

५.सातारकर सु. प्र. -तालिकीकरण तात्विक

६.चुनेकर सु. रा. -सूचीची सूची

पेपर नं. ६ ग्रंथालयीन वर्गीकरण प्रात्यक्षिक

१.दशांश वर्गीकरण पद्धतीप्रमाणे २०० विविध विषयांवरील इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील ग्रंथाचे वर्गीकरण

१०० गुणांपैकी विद्यापीठाची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा - ८० गुण व २० गुण वर्गातील प्रात्यक्षिकासाठी जर्नलसाठी राहतील.

संदर्भ ग्रंथ सूची -

१.माडीवालेद. बा. -दशांश वर्गीकरण प्रात्यक्षिक

२.वडजीकर के. द. -दशांश वर्गीकरण प्रात्यक्षिक

३.महाजन शां. ग. -द्विबिंदू वर्गीकरण प्रात्यक्षिक

पेपर नं. ७ ग्रंथालयीन तालिकीकरण प्रात्यक्षिक

१.) अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स् - २) अे.एसीआर - २ या तालिका पद्धतीनुसार खालील प्रकारच्या विविध ग्रंथांचे तालिकीकरण प्रात्यक्षिक - मुख्य व पुरक नोंदीसह

अे.एसीआर - २ प्रमाणे मुख्य नोंदीचा आराखडा.

व्यक्तीग्रंथकार : एक, दोन, तीन व तीनपेक्षा अधिक ग्रंथकार, सहाय्यक ग्रंथसकार : संपादक, अनुवादक

समष्टी ग्रंथकार : संस्था व शासकीय प्रकाशने

मालेतील ग्रंथ

टोपणनावे

खंडात्मक ग्रंथ

नियतकालिके

ग्रंथेतर साहित्याचे तालिकीकरण : नकाशा, मॅन्युस्क्रिप्ट, मोशन पिक्चर, साऊंड रेकॉर्डिंग

(प्रात्यक्षिक लेखी परीक्षा ८० गुण + २० गुण प्रात्यक्षिक वही)

संदर्भ सूची -

१. महाजन शां. ग. - ग्रंथालयीन तालिकीकरण : प्रात्यक्षिक सुधारित आवृत्ति २०००

२. तांबे शि. अ. - तालिकीकरण प्रात्यक्षिक

३. तांबे शि. अ. - अ.ए.सी.आर. २ नियमावली

उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेसाठी किमान ८० पैकी २८ गुण व गृहपाठासाठी / प्रात्यक्षिक साठी २० पैकी किमान ७ गुण मिळणे आवश्यक आहे.